

महाराष्ट्र विधानसभा

पहिले अधिवेशन, २०१८

अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी

प्रश्नांची एकूण संख्या - ५०

मुंबई शहरातील पोलीसांची रिक्त पदे भरण्याबाबत

(१) १२०१ (१५-०१-२०१५). अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्री.योगेश सागर (चारकोप), श्री.नरेंद्र पवार (कल्याण पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई शहरासाठी पोलीस कॉन्स्टेबलची एकूण ४१.३९८ पदे मंजूर असून त्यातील फक्त ३५.७६१ पदे भरली गेली आहेत, तसेच रेल्वे पोलीस विभागातील २१५४ पदे मंजूर असताना फक्त १९२९ पदे भरली आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, कोणकोणती पदे रिक्त आहेत, ती भरण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२६-०२-२०१८) : (१) मुंबई पोलीस आयुक्तालयांतर्गत पोलीस शिपाई संवर्गात २२१५० पदे मंजूर असून त्यापैकी डिसेंबर, २०१४ अखेर २१४६४ पदे भरण्यात आलेली आहेत. त्याचप्रमाणे पोलीस आयुक्त, लोहमार्ग मुंबई यांच्या आस्थापनेवर पोलीस शिपाई ते सहायक पोलीस उपनिरीक्षक दर्जाची ३७८० पदे मंजूर असून त्यापैकी ३५९२ पदे भरण्यात आली आहेत व १८८ पदे रिक्त आहेत.

(२) व (३) एकूण १८८ रिक्त पदामध्ये सहायक पोलीस उपनिरीक्षक-५, पोलीस हवालदार-१३ अशी एकूण १८ पदे पदोन्नतीची असून ती भरण्याची कार्यवाही सुरु आहे. पोलीस शिपाई संवर्गातील १७० पदांचा समावेश आहे. रिक्त पदे प्रचलित शासन धोरणानुसार आगामी पोलीस भरतीमध्ये भरण्यात येणार आहेत.

राज्यात गुप्तवार्ता विभागात सरळ सेवा भरतीव्दारे नियुक्त केलेल्या कर्मचा-यांना
पोलीसांप्रमाणे पगार व भत्ते मिळत नसल्याबाबत

(२) ११७३८ (३०-११-०००२). श्री.योगेश (बापू) घोलप (देवळाली), श्री.प्रकाश आबिटकर (राधानगरी), श्री.राजाभाऊ (पराग) वाजे (सिन्नर), श्री.सुभाष साबणे (देगलूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पोलीस महासंचालकांनी तातडीने राज्याच्या गुप्तवार्ता विभागात सरळ सेवा भरतीव्दारे कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून त्यांना पोलीसांप्रमाणे पगार, भत्ते मिळतील असे सांगण्यात आले होते, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, त्यानुसार पगार, भत्ते मिळत नसल्याने मुंबई, ठाणे कोकण, नाशिक, पुणे, कोल्हापूर, नांदेड, नागपूर आणि अमरावती येथील १७० कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाबाबत अनेक वेळा अर्ज केले आहेत, हे ही खरे आहे काय

(३) असल्यास, शासनाने यासंदर्भात कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२६-०२-२०१८) : (१) हे खरे नाही.

(२) व (३) सरळ सेवा सहायक गुप्तवार्ता अधिकारी यांना पोलीसांप्रमाणे सेवासुविधा देण्याबाबतची कार्यवाही शासन स्तरावर चालू आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

गोंदिया तालुक्यातील बिरसी विमानतळ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे पुनर्वसन करण्याबाबत

(३) १५५८७ (८-३-२०१५). श्री.गोपालदास अग्रवाल (गोंदिया) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) गोंदिया तालुक्यातील मागील १० वर्षांपासून बिरसी विमानतळाच्या निर्माणासाठी अधिग्रहीत करण्यात आलेली शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या त्या प्रकल्पग्रस्तांना अद्यापपर्यंत मान्य झालेल्या पुनर्वसन पॅकेजनुसार पुनर्वसन केले जात नसल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकल्पग्रस्तांचे योग्य प्रकारे पुनर्वसन करण्यासाठी कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०१-०२-२०१८) : (१), (२) व (३) बिरसी विमानतळ प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी राष्ट्रीय पुनर्वसन धोरण-२००७ नुसार प्रस्ताव तयार करण्यात आला असून विमान प्राधिकरणाकडून पुनर्वसन पॅकेज मंजूर झाले आहे तसेच बाधित कुटूंबांच्या दाव्याची छाननी करून मोबदला वाटपाची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

चाकूर (जि.लातूर) येथील बीएसएफच्या मैदानावर सेंट्रल पोलीस ऑर्गनायझेशनच्या भरतीसाठी आलेल्या तरुणीचा अचानक मृत्यू झाल्याबाबत

(४) २३८०२ (१४-०८-२०१५). श्री.संतोष दानवे (भोकरदन) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) चाकूर (जि.लातूर) येथील बीएसएफच्या मैदानावर झालेल्या सेंट्रल पोलीस ऑर्गनायझेशन च्या भरतीसाठी वरुड (ता.जाफराबाद, जि.जालना) येथील दिपाली साहेबराव वाकोडे हिचा १६०० मीटर धावण्याच्या चाचणीनंतर अचानक जागेवर कोसळून मृत्यू झाल्याची घटना नुकतीच माहे मे, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान घडली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व तदनुसार कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०६-०२-२०१८) : (१) होय.

- (२) व (३) सदर प्रकरणी पोलीस स्टेशन चाकूर येथे दि.२५/५/२०१५ रोजी आ.मृ.नं.३३/२०१५ कलम १७४ फौजदारी प्रक्रिया संहिता अन्वये दाखल करण्यात आला. याबाबतच्या चौकशीत बीएसएफच्या मैदानावर भरतीसाठी आलेल्या दिपाली वाकोडे या भरतीमध्ये धावल्याने श्वसनाचा त्रास झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. सदर प्रकरणात अंतिम रिपोर्ट क्रमांक-७३/२०१५, दि.३०/१२/२०१५ रोजी तयार करून पोलीस स्टेशन चाकूर जा.क्र.२३२/२०१६, दि.५/२/२०१६ अन्वये मा.तालुका दंडाधिकारी, चाकूर यांच्याकडे पाठवून प्रकरण निकाली काढण्यात आले आहे.

कन्हान (जि.नागपूर) पोलीसांनी जनावरे कोंबून घेऊन जाणारे दोन कंटेनरला पकडल्याबाबत

(५) २६२२० (१२-८-२०१५). श्री.डि मल्लीकार्जून रेड्डी (रामटेक) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कन्हान (जि.नागपूर) पोलीसांनी जनावरांना कोंबून घेऊन जाणारे दोन कंटेनर माहे जून, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान पकडले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या प्रकरणी कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२०-०२-२०१८) : (१) हे खरे आहे. सदरची घटना दिनांक ०३.०६.२०१५ रोजी २२.३० चे सुमारास घडली आहे.

- (२) याप्रकरणी पो.स्टे. कन्हान येथे दिनांक ०४.०६.२०१५ रोजी अप क्र. ३०३२/२०१५, कलम ११(अ)(ड)(ई)(फ) प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंधक कायदा सहकलम ४२९ भा.दं.वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

आरोपींच्या ताब्यातून ११० जीवंत बैल व २२ मृत बैल व २ कंटेनर जप्त करण्यात आले. तर एकूण ५ आरोपींना अटक करण्यात आली असून आरोपींना दिनांक ०४.०६.२०१५ रोजी जामीन मिळाला आहे. आरोपींविरुद्ध मा.न्यायालयात दोषारोपपत्र क्रमांक ०१/२०१६, दिनांक ०८.०१.२०१६ अन्वये सादर करण्यांत आले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई येथे विवाहितांचा हुड्यांसाठी छळ करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याबाबत

(६) ३०४१७ (२१-०१-२०१६). प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई येथे विवाहितांचा हुड्यांसाठी छळ करण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, हुंडाबळीच्या घटनांमध्ये केवळ गुन्ह्याची नोंद होत असून अनेक खटले अद्यापही प्रलंबित असल्याचे ही निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, महिलांच्या सुरक्षिततेबाबत तसेच हुंडाबळीतील प्रलंबित खटले तातडीने मार्गी लागण्यासंदर्भात शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०३-०३-२०१८) : (१) मुंबईत हुंड्यासाठी विवाहित महिलांचा छळ करण्याची सन २०१३ मध्ये ५५२ गुन्हे, सन २०१४ मध्ये ४८५ गुन्हे, सन २०१५ मध्ये ऑगस्ट पर्यंत ४६८ गुन्हे दाखल झाली आहेत.

(२) उघडकीस आलेल्या गुन्ह्यांबाबत सविस्तर तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात येते.

(३) महिलांच्या अत्याचाराची प्रकरणे लवकर निकाली काढण्यासाठी राज्यात सद्यःस्थितीत २७ विशेष न्यायालये कार्यान्वित आहेत.

प्रलंबित असलेली प्रकरणे लवकर निकाली काढण्यासाठी १०० जलदगती न्यायालयांना दि.१.४.२०१६ ते ३१.३.२०२१ या ५ वर्षांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

ज्या जिल्ह्यांमध्ये महिलांवरील अत्याचाराची / बलात्काराची प्रकरणे जास्त प्रमाणात प्रलंबित आहेत, अशी प्रकरणे प्राथम्याने व जलदगतीने चालविण्यासाठी जलदगती न्यायालयाकडे वर्ग करण्याची सूचना करण्यात आलेली आहे. महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे महिला न्यायाधीश असलेल्या न्यायालयात चालवावीत व सदर न्यायालयात शक्यतो सर्व कर्मचारी महिला असाव्यात असे मा.उच्च न्यायालयाने दि.७.३.२०१३ च्या परिपत्रकान्वये निदेश दिले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**संगमनेर (जि.अहमदनगर) तालुक्यातील चार पोलीस स्थानकांसाठी
अधिकारी/कर्मचारी यांची संपूर्ण पदे भरणेबाबत**

(७) ३३०६१ (२१-०१-२०१६). श्री.वैभव पिचड (अकोले) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) संगमनेर (जि.अहमदनगर) तालुक्यातील चार पोलीस स्थानकांसाठी २४६ अधिकारी/कर्मचारी मंजूर असताना केवळ १५६ पोलीस अधिकारी/कर्मचारी यांचेवर पोलीस स्टेशनचा कारभार चालत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर तालुक्यातील गुन्हेगारीला प्रतिबंधित करण्यासाठी सदर पोलीस ठाण्यांमध्ये अधिकारी/कर्मचारी यांची पदे पूर्ण क्षमतेने भरणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०६-०२-२०१८) : (१) संगमनेर (जि.अहमदनगर) तालुक्यातील चार पोलीस स्थानकांसाठी २४३ अधिकारी/कर्मचारी मंजूर असून सध्या एकूण १८६ अधिकारी/कर्मचारी कार्यरत आहेत.

(२) व (३) सन २०१६ मध्ये ७३ पोलीस शिपाई यांची भरती करण्यात आली असून सदर पोलीस शिपाई मूलभूत प्रशिक्षण पूर्ण करून मुख्यालयात हजर झाले आहेत.

**मालेगाव (जि.नाशिक) येथे पवित्र कुराण शरीफ या ग्रंथाचे विटंबना करणाऱ्या
व्यक्तिला शिक्षा करण्याबाबत**

(८) ४३२७१ (१६-०५-२०१६). श्री.आसिफ शेख (मालेगांव मध्य) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मालेगाव (जि.नाशिक) येथे ६५ वर्षांच्या एका व्यक्तीने सायकलवर पवित्र कुराण शरीफ या ग्रंथाची विटंबना केली असून सदर व्यक्तिला शिक्षा होण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिनांक २१ डिसेंबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास मा.मुख्यमंत्री यांना निवेदन दिले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२२-०८-२०१६) : (१) होय, हे खरे आहे.

(२) सदर प्रकरणी आरोपीविरुद्ध आयशानगर पोलीस स्टेशन मालेगांव येथे गु.र.नं. ३०२३/२०१५, भा.द.वि. कलम ३९५ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**पवनी (जि.भंडारा) येथील अनेक शाळांनी सुरु केलेल्या खाजगी बस
वाहनामध्ये घरगुती गॅसचा वापर होत असल्याबाबत**

(९) ४९४१३ (१६-०६-२०१६). श्री.रामचंद्र अवसरे (भंडारा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पवनी (जि.भंडारा) येथील अनेक शाळांनी मुलांना शाळेतून ने-आण करण्यासाठी खाजगी बसेस सुरु केल्या आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, काही शाळांना पेट्रोल व डिझेलचे वाढते भाव परवडत नसल्याने त्यांनी सदर वाहनांमध्ये सी.एन.जी गॅस कीटचा वापर केल्याचे दिसून आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, ग्रामीण भागात मात्र सी.एन.जी. भरण्याची सोय नसल्याने हे वाहन चालक घरगुती गॅसचा वापर सर्रासपणे करीत असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, सदर प्रकरणाकडे शाळा प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाल असल्यामुळे यासंदर्भात शासनाने कोणती कार्यवाही केली वा करीत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०२-०२-२०१७) : (१) व (२) नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, भंडारा यांच्या वायुवेग पथकामार्फत शाळा बसेसची तपासणी करण्यात येते. सन २०१३-१४, २०१४-१५ व २०१५-१६ या वर्षात अनुक्रमे ८१, ११३ व २९६ शाळा बसेस तपासण्यात आलेल्या असून अनुक्रमे ७४, २८, व १३१ वाहने दोषी आढळली असून त्यांच्याकडून अनुक्रमे रु.१,०६,३००, रु.१,०२,०५० व रु.२,१५,५५० तडजोड शुल्क वसूल करण्याची कारवाई करण्यात आलेली आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

उरण (जि.रायगड) तालुक्यातील म्हातवली येथील पोलीस वसाहतीच्या दुरवस्थेबाबत

(१०) ५३७१३ (२३-०८-२०१६). श्री.प्रशांत ठाकूर (पनवेल), श्री.समीर कुणावार (हिंगणघाट), श्री.अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्री.विजय काळे (शिवाजीनगर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) उरण (जि.रायगड) येथील म्हातवली ग्रामपंचायत हद्दीत लाखो रुपये खर्च करून उरण, न्हावाशेवा व मोरा सागरी पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी २ वसाहतीची उभारणी केली असून या वसाहतीमध्ये घाणीचे साम्राज्य व विषारी सर्पांच्या वाढत्या वावरामुळे रहिवाश्यांचे आरोग्य व जीव धोक्यात आले असल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

वि.स. ४१२ (७)

- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून पोलीस वसाहतींची दुरवस्था दूर करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२२-०१-२०१८) : (१) व (२) उरण येथे पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांचेकरिता महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळामार्फत १२४ निवासस्थाने बांधण्यात आली असून, सदर निवासस्थानांच्या दुरुस्तीबाबत महामंडळास सुचित केले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

पुणे जिल्ह्यासह राज्यातील पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये जप्त करण्यात आलेल्या वाहनांची विल्हेवाट लावण्याबाबत

- (११) ५६४९४ (२४-०८-२०१६). **श्री.बाबुराव पाचर्णे (शिरूर) :** सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) शिरूर (जि.पुणे) पोलीस ठाण्याच्या आवारात ११४ दुचाकी पडून असल्याचे दिनांक ३० मे, २०१६ रोजी वा त्यासुमारस निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, पुणे जिल्ह्यासह राज्यातील पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये गुन्हे, चोरी किंवा अपघातात जप्त करण्यात आलेल्या वाहनांची विल्हेवाट लावणे तसेच न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करणे पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना शक्य होत नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, पोलीस ठाण्यांमध्ये पडून असलेल्या वाहनांची विल्हेवाट लावण्यासाठी शासनाने कोणती उपाययोजनात्मक कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०७-०२-२०१८) : (१) होय, हे खरे आहे.

(२) हे खरे नाही.

वाहनांचे इंजिन क्रमाक, चेसीस क्र. व पासिंग क्र. यावरून मालकाचा शोध घेण्यात येतो. तसेच बेवारस वाहनांचा वर्तमानपत्रात जाहिरात देऊन लिलाव करण्यात येतो.

चोरी व इतर शिर्षक निहाय गुन्ह्ये दाखल झाल्यानंतर तपास व पुराव्याच्या दृष्टीने वाहने जप्त करून जतन केली जातात. आवश्यकतेनुसार पुरावा सादर केल्यानंतर संबंधित मालकास गुन्ह्यांची तिव्रता पाहून न्यायालयाच्या अदेशानुसार वाहन परत करण्यात येते.

(३) मा.सर्वोच्च न्यायालयाने रिट पीटीशन क्र.१४/२००८ जनरल इंशुरन्स कौन्सील व इतर विरुद्ध आंध्रप्रदेश सरकार मध्ये दि.१९/४/२०१० रोजी दिलेल्या सीआरपीसी कलम ४५१ व ४५७ नुसार पोलीस ठाण्यात बेवारस स्थितीत असलेल्या वाहनांची विल्हेवाट लावण्यासाठी पोलीस महासंचालक कार्यालयामार्फत सर्व संबंधित पोलीस घटक यांना योग्य ती कारवाई करण्याबाबत सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील ध्वनीप्रदुषण रोखण्याकरिता पोलीसांना ध्वनीमापक यंत्रे देण्याबाबत

(१२) ५७१८४ (२३-०८-२०१६). श्री.दिपक चव्हाण (फलटण), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.सुरेश लाड (कर्जत), श्री.वैभव पिचड (अकोले), श्री.राहुल जगताप (श्रीगोंदा), श्री.शामराव ऊर्फ बाळासाहेब पाटील (कराड उत्तर), श्री.अमित विलासराव देशमुख (लातूर शहर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील ध्वनीप्रदुषण रोखण्याकरिता पोलीसांना ध्वनीमापक यंत्रे देण्याबाबत मा.उच्च न्यायालयाने दिनांक ४ मे, २०१६ रोजी वा त्या सुमारास शासनास निर्देश दिले असूनही ध्वनीमापक यंत्रे अद्याप देण्यात आली नाही, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१८-०१-२०१८) : (१) हे खरे नाही.

- (२) राज्यातील ध्वनीप्रदुषण रोखण्याकरिता पोलीसांना ध्वनीमापक यंत्रे देण्याबाबत मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यातील पोलीसांना सद्यस्थितीत ९४० ध्वनीमापक यंत्रे देण्यात आलेले आहे.

राज्यातील पोलीसांकरिता आवश्यक असलेले १८५३ खरेदी करण्याबाबतची प्रक्रिया पूर्ण झालेली असून ९४० ध्वनीमापक यंत्रे प्राप्त झालेली आहेत व उर्वरित ९१३ ध्वनीमापक यंत्रे माहे डिसेंबर अखेरपर्यंत प्राप्त होणार आहेत.

- (३) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबई, विक्रोळी (पूर्व), कन्नमवार नगर नं.१ येथील पोलीस वसाहत
इमारतीची दुरुस्ती करण्याबाबत**

(१३) ५७४८८ (२३-०८-२०१६). श्री.सुनिल राऊत (विक्रोळी), श्री.प्रकाश फातर्पेकर (चेंबूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबई, विक्रोळी (पूर्व) कन्नमवार नगर नं.१ येथील पोलीस वसाहत इमारत क्र.२२६ व २२८ ची अवस्था अतिशय दयनीय झालेली असून सदर इमारतीची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी वारंवार करूनही अद्याप सदर इमारतीची दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर इमारत दुरुस्तीसाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२२-०१-२०१८) : (१) व (२) पोलीस वसाहत, कन्नमवार नगर, विक्रोळी (पूर्व), मुंबई, येथील इमारत क्र.२२६ व २२८ यांची दुरुस्तीची कामे करण्यासाठी रु.१,७५,८१,०१५/- इतक्या खर्चाच्या अंदाजास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तसेच, उक्त कामासाठी आवश्यक निधी देण्यात आला आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर गस्त घालणाऱ्या पोलीसांना नवीन अद्ययावत वाहने मिळणेबाबत

(१४) ५८७४२ (२३-०८-२०१६). श्री.महेश (दादा) लांडगे (भोसरी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर गस्त घालणाऱ्या पोलीसांना नवीन अद्ययावत वाहने मिळावी याकरीता विहित मागणीचा प्रस्ताव पोलीस विभागाने शासनाकडे पाठवला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रस्तावाबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१८-०१-२०१८) : (१) व (२) पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर गस्त घालणाऱ्या पोलीसांना नवीन अद्ययावत वाहने करणेबाबत स्वतंत्र प्रस्ताव सादर करण्यात आलेला नाही. तथापि, राज्यातील संपूर्ण पोलीस दलाकरिता वाहने खरेदी करण्यासंदर्भात वेगवेगळे ४ प्रस्ताव शासनास सादर करण्यात आले आहेत.

सदर चे प्रस्ताव हे राज्य पोलीस दलाकरिता वाहने खरेदीसाठी प्रस्तावित असून त्यामध्ये महामार्ग पोलिस विभागाचा ही समावेश आहे.

अनु.क्र.	विषय	प्रस्ताव सादर केल्याचा दिनांक	वाहनांचा प्रकार/नग
०१.	निर्लेखित केलेल्या वाहनांच्या ऐवजी नवीन वाहने खरेदी करणे	०९.०६.२०१६ २२.०७.२०१६ २४.१०.२०१६	जीप-४२६ लाईट व्हॅन-५२
०२.	पोलीस दल आधुनिकीकरण योजना	२५.०७.२०१६	जीप-६८
०३.	राज्य वार्षिक योजना	१५.०७.२०१६	लाईट व्हॅन-६८
०४.	अखर्चित रक्कमेस मान्यता	०९.०८.२०१६	जीप-१९

उपरोक्त चार प्रस्तावापैकी अ.क्र. ४ वरील प्रस्तावास शासनाने दि.२७.१०.२०१६ अन्वये मान्यता दिली असून त्या नुसार १९ वाहने खरेदीबाबत कंपनीस पुरवठा आदेश दि.२२.११.२०१६ अन्वये देण्यात आलेले आहेत. उर्वरित तीन प्रस्तावास मंजूरी मिळणेबाबत शासनस्तरावर कार्यवाही सुरु आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबईतील मंत्रालय परिसरात असलेल्या मोकळ्या जागेवरील
अनधिकृत वाहन पार्किंग हटविण्याबाबत**

(१५) ६०७४८ (२३-०८-२०१६). श्री.प्रताप सरनाईक (ओवळा माजिवडा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील विधान भवन, स्टेट बँकेसमोर व मा. मंत्री महोदयांच्या निवासस्थानांजवळ तसेच मंत्रालय परिसरात असलेल्या मोकळ्या जागेवर अनधिकृतपणे वाहन पार्किंग केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर ठिकाणी वाहने पार्क करून वाहनचालक जुगार, मद्यपान, शिवीगाळ करीत असल्याने परिसरातील कार्यालयातील महिला व इतर कर्मचारी वर्गाला त्रास होत असल्याचेही निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, अतिरेक्यांकडून दिल्या जाणाऱ्या धमक्या लक्षात घेता सुरक्षेच्यादृष्टीने सदर परिसरातील अनधिकृत पार्किंग हटविण्याबाबत कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०६-०२-२०१८) : (१) हे खरे नाही.

मुंबईतील विधानभवन, स्टेट बँकेसमोर व मा.मंत्री महोदयांच्या निवासस्थानाजवळ तसेच मंत्रालय परिसरात असलेल्या मोकळ्या जागेवर अनधिकृतपणे पार्किंग केलेल्या वाहनांवर वाहतूक विभागामार्फत सतत कारवाई करण्यात येते. तसेच सदर भागामध्ये अनधिकृत पार्किंग होणार नाही याकरीता सदर ठिकाणी अंमलदारांची व रायडरची नेमणूक नियमितपणे करण्यात येते.

(२) हे खरे नाही.

वाहतूक विभागाकडून वाहनचालकांवर केलेल्या कारवाईच्या वेळी कोणीही वाहनचालक जुगार, मद्यपान केले असल्याचे आढळून आले नाही.

(३) सदर भागामध्ये वाहतूक नियमनाच्या दृष्टीने मंत्रालय परिसर व आजूबाजूच्या रस्त्यांवर ४ अधिकारी, १२ अंमलदार यांचेसह २ कर्षित वाहने ४ अंमलदारांसह व एका रायडरची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यांचेमार्फत अनधिकृत पार्किंगवर कारवाई करण्यात येते.

मरीनड्राईव्ह पोलीस ठाण्याकडून दहशतवाद विरोधी पथक व डिटेक्शन पथक वेळोवेळी गस्त करीत असतात. तसेच मरीन ड्राईव्ह मोबाईल व्हॅन दिवसरात्री गस्तीवर असते.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**चुडावा (जि.परभणी) येथे पोलीस ठाणे इमारत व कर्मचारी
निवासस्थानाची निर्मिती करण्याबाबत**

(१६) ६२६६१ (२३-०८-२०१६). श्री.विजय भांबळे (जिंतूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पूर्णा (जि.परभणी) पोलीस ठाण्याचे विभाजन करून चुडावा पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, चुडावा पोलीस ठाण्याची इमारत व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची निर्मिती अद्यापही करण्यात आलेली नसल्यामुळे चुडावा पोलीस ठाणे अद्यापही अपुऱ्या जागेत आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर ठिकाणी पोलीस ठाणे इमारत व कर्मचारी निवासस्थाने निर्मिती करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२२-०१-२०१८) : (१) होय, हे खरे आहे.

- (२) व (३) सदर पोलीस ठाण्याच्या इमारतीबाबत शासन स्तरावर प्रशासकीय मान्यता देणे याबाबतची कार्यवाही चालू आहे. तसेच, सदर निवासस्थानाबाबत क्षेत्रीय कार्यालयाकडून सार्वजनिक बांधकाम विभाग, यांना सुधारित दरसूची प्रमाणे प्रस्ताव सादर करणेबाबत कळविले आहे. सुधारित दरसूचीनुसार प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

**वरोरा (जि.चंद्रपूर) तालुक्यात कर्जाच्या नावाखाली शेतीची विक्री करून
फसवणूक करणारी टोळी सक्रीय असल्याबाबत**

- (१७) ६२७४६ (३०-११-०००२). श्री.सुरेश धानोरकर (वरोरा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) वरोरा (जि.चंद्रपूर) तालुक्यात कर्जाच्या नावाखाली शेतीची विक्री करून फसवणूक करणारी टोळी सक्रीय असून गत तीन वर्षात वरोरा पोलीस ठाण्यांमध्ये १७ प्रकरणे निदर्शनास आली आहेत, हे खरे आहे काय,
 - (२) असल्यास, उक्त प्रकरणी अद्यापपर्यंत किती जणांना अटक करण्यात आली आहे,
 - (३) असल्यास, त्यांचेवर कोणत्या कलमान्वये कारवाई केली वा करण्यात येत आहे,
 - (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०७-०२-२०१८) : (१) हे खरे आहे.

- वरोरा (जि.चंद्रपूर) तालुक्यात कर्जाच्या नावाखाली शेतीची विक्री करून फसवणूक केल्याबाबत वरोरा पोलीस ठाण्यामध्ये १६ गुन्ह्याची नोंद झाली आहे.
- (२) व (३) उक्त प्रकरणी २७ पुरुष व ३ महिलांना अटक करण्यात आली आहे.
- सदर गुन्ह्यातील आरोपी विरुद्ध भादवि कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१, ३४ अन्वये कार्यवाही करण्यात आली आहे. १६ गुन्ह्यांपैकी ११ न्यायप्रविष्ट, आहेत.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

**नागपूर शहरातील पोलीस विभागाकरीता राखीव असलेल्या
जमिनीवर भू माफियांनी कब्जा केल्याबाबत**

(१८) ६५५०३ (१३-०२-२०१७). डॉ.मिलिंद माने (नागपूर उत्तर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नागपूर शहरातील काटोल मार्गावरील पोलीस मुख्यालय व लगतच्या पोलीस लाईन टाकळी भागात पोलीस विभागाकरीता राखीव असलेल्या २२५ एकर जमिनीवर भू माफियांनी कब्जा केला असल्याची बाब माहे ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत निदर्शनास आलेली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर जमिनीचा सातबारा व आखीव पत्रिकेतील नोंद पोलीस विभागाकडे नसल्याने भू माफिया याचा फायदा घेत आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०८-०२-२०१८) : (१), (२) व (३) हे खरे नाही.

पोलीस ठाणे, गिड्टीखदान, नागपूर शहर परिसराचे भिंतीस लागून खदान परिसरात सुमारे १ एकर जागेवर नागरीकांनी केलेले अतिक्रमण काढण्याची कार्यवाही क्षेत्रीय स्तरावर सुरु आहे.

पोलीस मुख्यालय, नागपूर शहर पोलीस लाईन टाकळी, काटोल रोड, नागपूर येथील जागेचे ७/१२ चे उतारे व मालमत्ता पत्रक पोलीस आयुक्तालय, नागपूर शहर आस्थापनेकडे उपलब्ध आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबईतील विक्रोळी पार्क साईट परिसरात मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांची तस्करी तसेच
ड्रगज माफियामुळे स्थानिक जनतेत भीतीचे वातावरण पसरल्याबाबत**

(१९) ६५५४८ (१३-०२-२०१७). श्री.अब् आजमी (मानखूर्द शिवाजीनगर), श्री.सुभाष उर्फ पंडितशेठ पाटील (अलिबाग), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई उपनगर येथील विक्रोळी पार्क साईट परिसरात मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांची तस्करी तसेच ड्रगज माफियामुळे स्थानिक जनतेत भीतीचे वातावरण पसरल्याची तक्रार स्थानिक नागरिक, सेवाभावी संस्था तसेच स्थानिक जनप्रतिनिधी मा.मुख्यमंत्री, मा.राज्यमंत्री (गृह), मुख्यसचिव (महाराष्ट्र राज्य), प्रधान सचिव (गृह), तसेच संबंधित मुंबई उत्तर पूर्व पोलीस आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांकडे दिनांक १५ ऑगस्ट, २०१६ रोजी वा त्या सुमारास लेखी निवेदनाद्वारे केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०३-०२-२०१८) : (१) हे खरे नाही.
(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

पुणे येथे एका माजी पोलीस निरिक्षकाचा येरवडा कारागृहात मृत्यू झाल्याबाबत

(२०) ६७०३४ (११-०१-२०१७). श्री.संग्राम थोपटे (भोर), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पुणे येथे एका पोलीस निरिक्षकाचा येरवडा कारागृहात मृत्यू झाला असल्याचे माहे ऑगस्ट, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
(२) असल्यास, कारागृहात त्यांच्यावर योग्य उपचार न झाल्याने त्यांचा मृत्यू झाला असून कारागृह प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांच्या मुलाने केली आहे, हे ही खरे आहे काय,
(३) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०३-०३-२०१८) : (१) होय, हे खरे आहे.

- (२) न्यायाधिनि बंदी क्र. ४७६१/१६ ज्ञानेश्वर शंकर ढोकळे हे कारागृहात दाखल असताना दि. १२.०८.२०१६ रोजी दु. ०२.५० वा. मुख्य वैद्यकीय अधिकारी यांच्या निगराणी खाली कारागृहातील दवाखान्यात उपचार चालू असताना मृत्यू झालेला आहे. सदर मृत्यूप्रकरणी बंद्याच्या मुलाने येरवडा मध्यवर्ती कारागृह व येरवडा पोलीस स्टेशन यांना अर्ज दिला आहे.
(३) विषयाधीन प्रकरणी दि. २७.०८.२०१६ रोजी कारागृह उपमहानिरिक्षक, पश्चिम विभाग, येरवडा, पुणे यांनी चौकशी केली आहे. सदर चौकशीमध्ये प्रस्तुत प्रकरणी नोंदविलेले अधिकारी, कर्मचारी व बंदीचे जबाब तसेच वैद्यकीय कागदपत्रे व इतर अनुषंगिक कागदपत्रांनुसार बंदी ज्ञानेश्वर ढोकळे यांच्या मृत्यूबाबत कारागृह प्रशासन अधिकारी व कर्मचारी यांनी वैद्यकीय उपचार देण्यास टाळाटाळ अथवा हलगर्जीपणा केलेला नाही.

सी.आर.पी.सी. कलम १७४ अन्वये येरवडा पोलीस स्टेशन यांनीही चौकशी केली आहे.

ज्ञानेश्वर ढोकळे यांच्या मृत्यूबाबत मा.मुख्य न्यायदंडाधिकारी, शिवाजीनगर, पुणे यांच्या मार्फतदेखील सी.आर.पी.सी. कलम १७६(१-अ) अन्वये चौकशी सुरू आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**भिवंडी (जि.ठाणे) येथील शांतीनगर परिसरातील गायत्री चौकात
दोन गटात झालेल्या दंगलीबाबत**

(२१) ६७२३९ (१७-०१-२०१७). श्री.प्रकाश फातर्पेकर (चेंबूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) भिवंडी (जि.ठाणे) येथील शांतीनगर परिसरातील गायत्री चौकात दिनांक १२ ऑक्टोबर, २०१६ रोजी वा त्यासुमारास दोन गटात झालेल्या वादानंतर उसळलेल्या दंगलीत सहा पोलीस गंभीर जखमी झाले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, शहरात अनुसूचित प्रकार घडू नयेत यासाठी पोलीसांनी शहराच्या वेगवेगळ्या भागात कोम्बिंग ऑपरेशन करून दोनशेहून अधिक समाजकंटकांना ताब्यात घेतले, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर प्रकरणी दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०३-०३-२०१८) : (१) होय, हे खरे आहे.

(२) होय, संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

(३) सदर घटनेबाबत खालीलप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे.

अ) गु.र.नं. २९९/२०१६ भा.दं.वि. कलम २९५, १४३, १४६, १४७, १४९ सह क्रिमिनल ॲमेन्डमेन्ट ॲक्ट ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब) गु.र.नं. ३००/२०१६ भा.दं.वि. कलम २९५, ३३२, ३३६, ३५३, १४३, १४६, १४९ सह क्रिमिनल ॲमेन्डमेन्ट ॲक्ट ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

क) गु.र.नं. ३०१/२०१६ भा.दं.वि. कलम ३३६, १४३, १४७, १४६, १४९ २९५ सह क्रिमिनल ॲमेन्डमेन्ट ॲक्ट ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ड) गु.र.नं. ३०२/२०१६ भा.दं.वि. कलम ३०७, ३५३, ३३२, ३३६, ३३८, १४३ ते १४९, ४२७ सह सार्वजनिक संपत्तीस हानी ॲमेन्डमेन्ट ॲक्ट ३ व ७ सह मुं.पो.का. कलम ३७ (१), (३) १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इ) गु.र.नं. १६१/२०१६ भा.दं.वि. कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यांचा तपास चालू आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई, नवी मुंबई तसेच ठाणे शहरात स्कायवॉक वर अवैध धंदे सुरु असल्याबाबत

(२२) ६७८२७ (१७-०१-२०१७). **श्री.प्रताप सरनाईक (ओवळा माजिवडा) :** सन्माननीय

मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई, नवी मुंबई तसेच ठाणे शहरात एकूण ७३२ कोटी रुपये खर्च करून स्कायवॉक बांधण्यात आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त स्कायवॉक वर मद्यपी, जुगाराचा अड्डा, फेरीवाल्यांचे ठिकाण व कचरा कुंडी तसेच प्रेमी युगुलाचे गैरप्रकार सुरु असतात, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, नागरीकांनी माहे ऑगस्ट, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान संबंधित पोलीस स्टेशनला लेखी तक्रार केली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त तक्रारीनुसार कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०९-०२-२०१८) : (१) मुंबई व ठाणे शहरात एकुण ८०७ कोटी रुपये खर्च करून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत ३६ स्कायवॉक बांधण्यात आले आहेत. परंतु नवी मुंबई येथे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत कोणताही स्कायवॉक बांधण्यात आलेला नाही.

तथापि, नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ऐरोली-दिवा जंक्शन येथे सन २०१२ साली एकच स्कायवॉक बांधण्यात आला असून त्यावर एकुण रु. ३.३६ कोटी एवढा खर्च झाला आहे.

(२) व (३) बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील कोणत्याही पोलीस ठाणेस स्कायवॉकवर मदयपी, जुगाराचा अड्डा व कचरा कुंडी तसेच प्रेमी युगुलाचे गैरप्रकार सुरु असल्याबाबत कोणतीही तक्रार प्राप्त नाही.

परंतु, अंधेरी पोलीस ठाणे येथे स्कायवॉकवरील अनधिकृत फेरीवाल्यामुळे होणा-या त्रासाबाबत एक लेखी तक्रार प्राप्त झाली होती.

(४) उक्त तक्रारीच्या अनुषंगाने अंधेरी रेल्वे स्थानक लगत असलेल्या स्कायवॉकवरील एकुण २४ अनधिकृत फेरीवाल्यांवर कलम १०२ म.पो.कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.

तसेच, मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ कलम ३१४ अन्वये पदपथावर अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर अनुज्ञापन खात्यामार्फत विभागीय पातळीवर माहे जानेवारी, २०१७ ते ऑक्टोबर, २०१७ पर्यंत १,६६,५३० अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

नांदेड जिल्ह्यातील स्नेहनगर पोलीस वसाहतीमधील इमारतींची दुरवस्था झाल्याबाबत

(२३) ६८०४४ (०७-०२-२०१७). श्रीमती अमिता चव्हाण (भोकर), श्री.डी.पी.सावंत (नांदेड उत्तर), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नांदेड मधील स्नेहनगर पोलीस वसाहतीमधील तीन मजली इमारतीतील पोलीसांच्या निवासस्थानात अस्वच्छता पसरली असून सांडपाणी वाहून नेणारे नाले हे जागोजागी तुंबले असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचे दिनांक ४ ऑक्टोबर, २०१६ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर इमारतींची तातडीने दुरूस्ती करण्यासाठी शासनाने भरीव निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे रहिवाशांनी केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१५-०१-२०१८) : (१), (२) व (३) स्नेहनगर, पोलीस वसाहत येथे ९७५ पोलीस निवासस्थाने असून, त्यातील चार इमारतींची पातळी खाली असल्याने सांडपाण्याचा निचरा होत नाही. तसेच पावसाळ्यात पाणी साचून दुर्गंधी निर्माण होते. सदर इमारतींची दुरुस्ती करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, नांदेड व जिल्हाधिकारी, नांदेड यांच्याकडे क्षेत्रिय कार्यालयाकडून पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईतील महामार्गावर गत सात महिन्यात ८५ जणांचा मृत्यू झाल्याबाबत

(२४) ६८७१० (११-०१-२०१७). श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.शिरीषदादा चौधरी (अमळनेर), श्री.गणपत गायकवाड (कल्याण पूर्व), श्री.दिपक चव्हाण (फलटण), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंबा कळवा), श्री.सुरेश लाड (कर्जत), श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.शामराव ऊर्फ बाळासाहेब पाटील (कराड उत्तर), श्रीमती दिपिका चव्हाण (बागलाण), श्री.नरहरी झिरवाळ (दिंडोरी), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), डॉ.आशिष देशमुख (काटोल) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबईतील महामार्गावर गत सात महिन्यात ८५ जणांचा मृत्यू झाल्याचे माहे सप्टेंबर, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनमार्फत चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार महामार्गावरील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२२-११-२०१७) : (१) अंशतः खरे आहे.

मुंबई शहरात महामार्गावर सन २०१६ मध्ये गत सात महिन्यांत ८३ जणांचा मृत्यू झालेला आहे.

(२) सदर मृत्यू हे पादचाऱ्यांच्या चूकीमुळे, वाहनातील तांत्रिक बिघाडांमुळे व इतर कारणांमुळे उद्भवलेल्या अपघातांमुळे झालेले आहेत.

मुंबई वाहतूक विभागाच्या कार्यक्षेत्रात पश्चिम द्रुतगती महामार्ग व पूर्व द्रुतगती महामार्ग यांचा समावेश होतो. महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी खालील प्रमाणे उपाय योजना करण्यात आलेल्या आहेत :-

i) अपघात प्रवणस्थळी सूचनाफलक तसेच रात्रीच्या वेळी वाहनचालकांच्या दुरुनजरेस येतील असे फ्लुरोसेंट सूचनादर्शक फलक लावण्यात आलेले आहेत.

ii) महामार्गावर डिव्हायडर व पूलाचे कठडे दिसावेत याकरीता त्यावर रेडीयम पट्ट्या व रिफ्लेक्टर लावण्यात आलेले आहेत.

iii) महामार्गावरील रस्त्यावर रात्री अपघात होऊ नये याकरीता स्ट्रीटलाईट लावण्यात आलेले आहेत.

iv) रस्त्यावर येणाऱ्या मोकाट जनावरांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी जंक्शनच्या ठिकाणी लोखंडी बॅरीकेट्स लावून दक्षता घेण्यात येते.

v) मोटरसायकल चालकांना हेल्मेटचा वापर करणे आवश्यक असल्याबाबत शाळा कॉलेज व इतर ठिकाणी जनजागृती करण्यात येते.

vi) दारु पिऊन वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांवर ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिम वेळोवेळी राबवून कारवाई करण्यात येते.

vii) जंक्शनच्या मध्यभागी हॅलोजन लाईटची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

viii) वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालक व मालक यांच्यावर जरब बसवण्यासाठी "सीसीटीव्ही चलन" कारवाई सुरु करण्यात आलेली आहे.

ix) बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांवर वेळोवेळी मोटरवाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात येते.

x) प्रत्येक चौकात वाहतूक पोलीस अंमलदार यांची नियमन करण्यासाठी नेमणूक करण्यात येते.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**विक्रोळी येथील जे.व्ही.एल.आर (जोगेश्वरी लिंक रोड) जंक्शन येथे
मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत असल्याबाबत**

(२५) ६८८२५ (११-०१-२०१७). श्री.सुनिल राऊत (विक्रोळी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई येथील पूर्व द्रुतगती महामार्गावर विक्रोळी येथे जे.व्ही.एल.आर (जोगेश्वरी लिंक रोड) जंक्शन येथे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत असून अपघाताचे प्रमाणही वाढले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत एकमार्गी असलेल्या उड्डाणपुलाला समांतर ठाणेकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी उड्डाणपुल बांधण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी वारंवार करित असल्याची बाब माहे सप्टेंबर, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, असल्यास, त्याचा तपशिल काय आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०२-०२-२०१८) : (१) जे.व्ही.एल.आर. लिंक रोडवर सन २०१५ मध्ये १ प्राणांकित अपघात व ८ किरकोळ अपघात झाले आहेत तर सन २०१६ मध्ये १ प्राणांकित व ९ किरकोळ अपघात झालेले आहेत.

(२) हे खरे आहे.

(३) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे नवी मुंबईतील कोपरखैरणे महापे पुल ते मुंबईतील कन्नमवारनगर, विक्रोळी येथे जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड येथे जोडणारा खाडीपूल प्रस्तावित करण्यात येत आहे. सदर पूल पुर्व द्रुतगती मार्गास आंतरबदलाने जोडण्याचे प्रस्तावित असल्याने जे.व्ही.एल.आर. जंक्शन येथील वाहतूक सुरळीत होणे अपेक्षित आहे.

सदर पुलाकरीता एमएमआरडीए ने नियुक्ती केलेल्या सल्लागारातर्फे सुसाध्यता अभ्यास प्रगतीपथावर आहे. सल्लागाराकडून शक्याशक्यता अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुलाच्या दोन्ही बाजूकडील वाहतूक विकिरण व्यवस्थेकरीता सविस्तर अभियांत्रिकी अहवाल व अंदाजपत्रक तयार करण्याकरीता स्वतंत्र सल्लागाराची नेमणूक करणे व प्रकल्पाकरीता आवश्यक परवानग्या प्राप्त करून निविदा प्रक्रिया सुरु करण्याचे प्रस्तावित आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

कुरुंदा (ता.वसमत, जि.हिंगोली) येथील पोलीस ठाण्याच्या जीर्ण झालेल्या इमारतीबाबत

(२६) ६९२५१ (११-०१-२०१७). श्री.जयप्रकाश मुंडडा (बसमत) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कुरुंदा (ता.वसमत, जि.हिंगोली) येथील निजाम काळातील पोलीस ठाण्याच्या इमारतीची मोठ्या प्रमाणात पडझड होवून इमारत जीर्ण झाली असून तेथे स्वच्छतागृह नसून पावसाळ्यात सदर इमारतीत पाणी साचते, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर पोलीस ठाणे इमारत नविन बांधण्यासाठी सतत मागणी होत असल्याने उक्त इमारत बांधण्यासाठी निधी उपलब्ध करण्याबाबत शासनामार्फत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२२-०१-२०१८) : (१) व (२) कुरुंदा पोलीस ठाण्याच्या इमारत बांधकामासाठी रु.२००.०० लक्ष निधीसाठी प्रशासकीय मान्यता असून त्यापैकी सद्यःस्थितीत प्राप्त रक्कम सुमारे रु.५१.०० लक्ष यामधून इमारतीचे बांधकाम करण्यात येत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

तळोजा (ता.पनवेल, जि.रायगड) गावामधील हेक्स वर्ल्डगृह प्रकल्पामधील गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याबाबत

(२७) ६९७१४ (१०-०१-२०१७). श्री.अनिल (अण्णा) गोटे (धुळे शहर), श्री.धैर्यशील पाटील (पेण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) तळोजा (ता.पनवेल, जि.रायगड) गावामधील हेक्स वर्ल्डगृह प्रकल्पामध्ये सन २००८ पासून सुमारे २००० गुंतवणूकदारांनी पैसे गुंतविले असतानाही अद्यापी हक्कांची घरे मिळाली नसल्याने सदरहू गुंतवणूकदारांची या कंपनीने फसवणूक केल्याची बाब माहे ऑगस्ट, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

वि.स. ४१२ (१९)

- (२) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार पुढे कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०७-०२-२०१८) : (१) हे खरे आहे.

तळोजा गावातील (ता.पनवेल, जि.रायगड) येथील हेक्सवर्ड प्रकल्पामध्ये सन २००८ पासून सुमारे २३४४ गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवले असतांनाही अद्याप त्यांना हक्काची घरे न मिळाल्याने सदरहू गुंतवणूकदारांची मे देविशा इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या कंपनीने फसवणूक केल्याची बाब माहे ऑगस्ट, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आली आहे.

(२) उक्त प्रकरणाच्या चौकशी अंती मे. देविशा इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या कंपनीचे संचालक पंकज छगन भुजबळ व इतर ४ यांनी तळोजा गांव येथील हेक्सवर्ड प्रकल्पात गुंतवणूकदारांकडून बुकींग पोटी रक्कमा स्विकारून त्यांना विहित मुदतीत फ्लॅट न देता त्यांची फसवणूक केली असल्याचे आढळून आले आहे.

त्या नुसार आर्थिक गुन्हे शाखा नवी मुंबई येथे श्री. मोहंमद युनुस अब्दुल रेहमान शेख यांनी समक्ष येवून दिलेल्या तक्रारी वरून मे. देविशा इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.या कंपनीचे संचालक व इतर चार यांच्या विरुद्ध तळोजा पोलीस ठाणे येथे गु.र.नं.६९/२०१५ भा.द.वि.कलम ४२०, ४०६, १२० ब सह महाराष्ट्र ओनरशिप ऑफ फ्लॅट्स कायदा कलम ३,४,५,८,१३ हा दि.१३.०६.२०१५ रोजी दाखल करण्यात आला तसेच मा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पनवेल येथे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**हणेगाव (ता.देगलूर) येथील दुरक्षेत्र (पोलीस चौकी) कार्यालयाची
इमारत व संरक्षक भिंत बांधकामास मंजूरी देण्याबाबत**

(२८) ७०४१८ (११-०१-२०१७). श्री.सुभाष साबणे (देगलूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नांदेड जिल्ह्यातील नक्षल प्रभावित तेलंगणा व कर्नाटक या राज्यांच्या सिमेवरील हणेगाव (पोलीस ठाणे, मरखेल अंतर्गत) ता.देगलूर येथील दुरक्षेत्र (पोलीस चौकी) कार्यालयाची इमारत व संरक्षक भिंत बांधकामास मंजूरी देण्याबाबत मा.सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्याकडे लोकप्रतिनिधींनी दिनांक ११ जून, २०१६ रोजी वा त्यासुमारास मागणी केलेली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर पोलीस चौकी कार्यालयाच्या इमारत व संरक्षक भिंत बांधकामाबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०६-०२-२०१८) : (१), (२) व (३) पोलीस दूरक्षेत्र, हाणेगांव, याच्याकरिता नवीन इमारतीचे बांधकाम करण्याबाबतचा प्रस्ताव प्राप्त झाला असून, अंदाज रक्कमाबाबत प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठविण्यात आला आहे.

अंदेरा तसेच धाड (ता.देऊळगावराजा, जि.बुलढाणा) येथील पोलीस स्टेशन व पोलीस निवास्थानांची पुनर्बांधणी करण्याबाबत

(२९) ७२४४९ (१६-०१-२०१७). डॉ.शशिकांत खेडेकर (सिंदखेड राजा), श्री.राहुल बोंद्रे (चिखली) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) अंदेरा तसेच धाड (ता.देऊळगावराजा, जि.बुलढाणा) येथे १९३० मध्ये ब्रिटीशांनी पोलीस स्टेशनसह कर्मचाऱ्यांकरिता बांधलेल्या निवास्थानाची पुनर्बांधणी करण्यासंदर्भात पोलीस प्रशासनाकडून कोणतीच कार्यवाही करण्यात आली नसल्याचे माहे सप्टेंबर, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीनुसार सदर इमारतीची पुनर्बांधणी करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२२-०१-२०१८) : (१) व (२) पोलीस विभागाकडून सार्वजनिक बांधकाम विभाग, बुलढाणा यांच्याशी सदर बांधकामाबाबत नकाशे व अंदाजपत्रक पाठविण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मरोळ (ता.अंधेरी, जि.मुंबई) येथील पोलीस वसाहतीतील इमारतींच्या दुरुस्ती व पुनर्बांधणीबाबत

(३०) ७४३४८ (२०-०४-२०१७). श्रीमती तृप्ती सावंत (वांद्रे पूर्व), श्री.अजय चौधरी (शिवडी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मरोळ (ता.अंधेरी, जि.मुंबई) येथील पोलीस वसाहतीतील इमारतींच्या दुरुस्ती व पुनर्बांधणी, कंपनी भिंतीची दुरुस्ती तसेच इमारती भोवती काँक्रीटकरण करण्यासाठी लागणाऱ्या रुपये ४८.५१ कोटी रकमेचा प्रस्ताव गृह विभागाकडे माहे सप्टेंबर, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजूरीसाठी पाठविला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर प्रस्तावास प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्ध करून देण्याबाबत कोणता निर्णय घेण्यात आला वा येत आहे तसेच सदर निर्णयाच्या अनुषंगाने पुढील कार्यवाहीची सद्यःस्थिती काय आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२२-०१-२०१८) : (१) व (२) दिनांक २७.०३.२०१७ रोजीच्या जापनाद्वारे एकूण आठ इमारतींची संरचनात्मक दुरुस्ती करण्यास रु.७,०५,६४,३५७/- इतक्या खर्चाच्या अंदाजास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून रु.५,३०,३९,०६३/- इतका निधी वितरीत करण्यात आला आहे. तसेच, दिनांक ०३.०८.२०१७ रोजीच्या जापनाद्वारे उर्वरित एकूण ३७ इमारतींच्या संरचनात्मक दुरुस्ती करण्यास रु.४२,६३,०९,३५६/- इतक्या खर्चाच्या अंदाजास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

महाराष्ट्र राज्य पेपर विक्रेत्यांना संरक्षण व स्टॉल मिळण्याबाबत

(३१) ७६१६८ (१५-०४-२०१७). श्री.सुनिल शिंदे (वरळी), अॅड.भीमराव धोंडे (आष्टी), श्री.राजन साळवी (राजापूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) महाराष्ट्र राज्य पेपर विक्रेत्यांना शासनाकडून संरक्षण व स्टॉल मिळण्याबाबत संबंधित पेपर विक्रेत्यांनी शासनास सन २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निवेदन दिले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, संबंधित पेपर विक्रेत्यांनी निवेदनाद्वारे केलेल्या मागण्याची पूर्तता करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०९-०२-२०१८) : (१) हे खरे नाही.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

नवी मुंबई येथील पोलीस कर्मचाऱ्यांच्या वसाहतीसाठी विशेष बाब रक्कम मंजूर करण्याबाबत

(३२) ७८८७० (२१-०४-२०१७). श्रीमती मंदा म्हात्रे (बेलापूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नवी मुंबई येथील पोलीस कर्मचाऱ्यांच्या वसाहतीकरिता आकारण्यात आलेली रुपये ३३ लाख इतकी रक्कम भरण्याबाबत सिडकोने पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांना कळविले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर रक्कम पोलीस कर्मचाऱ्यांना भरणे अवघड असल्यामुळे वरील रक्कम खास बाब म्हणून शासनमार्फत देण्यात यावे किंवा सिडकोने माफ करण्याबाबत मा.मुख्यमंत्री महोदयांना स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिनांक २२ जून, २०१६ रोजी वा त्यासुमारास लेखी निवेदनाद्वारे कळविले होते, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने पोलीस कर्मचाऱ्यांच्या वसाहतीसाठी विशेष बाब म्हणून सदर रक्कम मंजूर करण्याबाबत शासनाची भूमिका काय आहे वा किती कालावधीत रक्कम मंजूर करण्यात येणार आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२२-०१-२०१८) : (१) हे अंशतः खरे आहे.

पोलीस विभागाने सिडकोकडून विकत घेतलेल्या सी.बी.डी. (सेक्टर-१) येथील ३२४ सदनिका व भूखंड यांच्या खरेदी किंमतीपैकी देणे असलेली रक्कम रु.३५,१२,००७/- व इतर थकबाकी मिळून एकूण रु.२,८०,७९,१९८/- इतकी रक्कम भरणेबाबत सिडकोने संबंधित पोलीस उप-आयुक्त, नवी मुंबई, यांना कळविले आहे.

(२) होय.

(३) व (४) पोलीसांकरिता भूसंपादन आणि इमारतीच्या बांधकामावरील खर्च या योजनेखाली चालू वित्तीय वर्षात रु.१६ कोटी वितरित व खर्च करणे यांसाठी शासनाने मंजूरी दिली आहे. तसेच, उक्त ३२४ सदनिका व भूखंड यांच्या खरेदी किंमतीपैकी सिडकोला देणे बाकी असलेली रक्कम रु.३५,१२,००७/- वगळता बाकी रक्कम क्षमापित करणेबाबत पोलीस आयुक्त, नवी मुंबई, यांनी सिडको प्रशासनास विनंती केली आहे.

कुसुंबा बु. (ता.रावेर, जि.जळगाव) येथील शेतकऱ्यांच्या शेतमालाचे व साधन सामुग्रीचे नुकसान भरपाई देण्याबाबत

(३३) ७९६१९ (१३-०४-२०१७). श्री.किशोर पाटील (पाचोरा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कुसुंबा बु. (ता.रावेर, जि.जळगाव) येथील शेतकऱ्यांच्या शेतमालाचे व साधन सामुग्रीचे नुकसान भरपाई देण्याबाबत तेथील ग्रामस्थांनी मा.मुख्यमंत्री, यांना दिनांक १७ ऑक्टोबर, २०१६ रोजी वा त्यासुमारास लेखी निवेदन दिले होते, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या निवेदनानुसार शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२९-०१-२०१८) : (१) होय, हे खरे आहे.

(२) फिर्यादी यांच्या रावेर शिवारातील शेतात कोणीतरी अज्ञात इसमाने अनधिकारे प्रवेश करून ट्युबवेल तोडून, केळी, कापसाची पिके कापून आणि ठिबक नळ्यांची नासधूस करून सुमारे १९ लाख रुपयांचे नुकसान केल्या प्रकरणी रावेर पोलीस स्टेशन भाग-५ येथे गु.र.नं.९७/२०१६ भा. दं. वि. कलम ४४७, ४२७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यात आला परंतु आरोपी मिळून न आल्यामुळे सदर गुन्हा कायमस्वरूपी तपासावर ठेवून गुन्ह्याचा अ वर्ग अहवाल मा. न्यायालयास सादर करण्यात आलेला आहे.

(३) विलंब झालेला नाही.

मौजे पांढरकवडा (ता.केळापूर, जि.यवतमाळ) येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वर असलेल्या हायवे पोलीस चौकीतील अधिकारी व कर्मचारी अवैध वसुली करित असल्याबाबत

(३४) ८०७७९ (२१-०४-२०१७). श्री.राजु तोडसाम (अर्णी), डॉ.अशोक उईके (राळेगाव) :

सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मौजे पांढरकवडा (ता.केळापूर, जि.यवतमाळ) येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वर असलेल्या हायवे पोलीस चौकीतील अधिकारी व कर्मचारी करंजी जवळील देवधरी कोठोडा व चौकीवर फिक्स पॉईंट लावून वाहन अडवून अवैध वसुली करित असल्याचे दिनांक ९ फेब्रुवारी, २०१७ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, देवधरी घाटामध्ये आपल्या शासकिय वाहनासह अधिकारी हजर राहतात व वाहन अडवून वसूली करतात याकडे वरिष्ठ अधिकारी यांचे दुर्लक्षामुळे अवैध वसुलीच्या प्रकरणावरून काही पोलीस अधिकाऱ्यांच्या या ठिकाणावरून बदल्या करण्यात आल्या होत्या, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनामार्फत संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचेवर कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे, तसेच कार्यवाहीचे स्वरूप काय आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२०-०२-२०१८) : (१) असे निदर्शनास आले नाही.

मात्र, दिनांक ०८.०२.२०१७ रोजी दै.देशोन्नती या वृत्तपत्रामध्ये “करंजी हायवे पोलीसांकडून देवधरी घाटात ट्रक अडवून वसूली” या मथळ्याखाली व याच दैनिकात दिनांक १२.०२.२०१७ रोजी “डि.वाय.एस.पी. ने पाठ फिरविताच हायवे पोलीसांनी पुन्हा सुरु केली रोड वसूली” या मथळ्याखाली बातमी प्रकाशित झाल्याचे निदर्शनास आले आहे.

(२) व (३) माहे ऑक्टोबर, २०१६ मध्ये पोलीस निरीक्षक (महामार्ग), नागपूर यांना पोलीस स्टेशन पांढरकवडा अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वर काही पोलीस कर्मचारी यांचेकडून गैरप्रकार होत असल्याबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीवरून महामार्ग पोलीस केंद्र, करंजी येथील ८ पोलीस कर्मचाऱ्यांना मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर चालू असलेल्या विशेष मोहिमेमध्ये बंदोबस्ताकरीता पाठविण्यांत आले होते. या ठिकाणी सदर कर्मचाऱ्यांना त्यांच्या वर्तनाबद्दल समज देवून त्यांच्या वर्तणूकीत सुधारणा झाल्याचे आढळल्याने त्यांना मूळ नेमणूकीच्या ठिकाणी म्हणजे म.पो.केंद्र, करंजी येथे परत पाठविण्यांत आले. त्यानंतर अशाप्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्या नाहीत.

म.पो.केंद्र, करंजी येथील कोणत्याही अधिकारी / कर्मचारी यांचेविरुद्ध नांवानिशी अथवा ठराविक/विशिष्ट (specific) तक्रार प्राप्त नसल्याने फक्त मिळालेल्या गोपनीय माहितीवरूनच काही कर्मचारी यांना विशेष माहिमेमध्ये संलग्न केले होते.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**भोर (जि.पुणे) तालुक्यातील तहसील कार्यालयासमोर पोलीस निरीक्षकाने पंचायत समिती
जिल्हा परिषदेच्या निवडणुक कार्यकर्त्यांवर लाठीहल्ला केल्याबाबत**

(३५) ८२१४६ (२१-०४-२०१७). श्री.संग्राम थोपटे (भोर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) भोर (जि.पुणे) तालुक्यातील पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी भोर तहसील कार्यालयासमोर पोलीस निरीक्षक श्रीकांत खोत यांनी कारण नसताना स्वतःच कायदा हातात घेऊन जमलेल्या कार्यकर्त्यांवर लाठीहल्ला केल्याने जमावाने त्यांच्यावर प्रतिहल्ला केल्याचे दिनांक ६ फेब्रुवारी, २०१७ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणाची चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने कायदा हातात घेऊन लाठीहल्ला करणाऱ्या पोलीस निरीक्षकावर कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०७-०२-२०१८) : (१) व (२) हे खरे नाही.

दि.६/२/२०१७ रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने भोर तहसिलदार कार्यालयाचे आवारात निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरीता अनेक पक्षांच्या उमेदवारांची गर्दी झाली होती त्या दरम्यान जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश लागू असतांना एकमेकांच्या विरुद्ध घोषणाबाजी करणे, हुल्लडबाजी करणे असे प्रकार सुरु असल्याने पोलीस निरीक्षक श्रीकांत शशीमोहन खोत हे गर्दीवर नियंत्रण करित होते त्यावेळी त्यांना कर्तव्य बजावण्यास प्रतिबंध करून हाताने लाथाबुक्याने मारहाण करून गणवेशाच्या शर्ताचे बटण तोडून दुखापत करण्यात आली. सदर प्रकरणी भोर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.१६/२०१७ भा.दं.वि. कलम ३५३, ३३२, १४३, १४७, १४९, ३२३, म.पो.का. कलम १३५, क्रिमिनल ॲमेंडमेंट ॲक्ट ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नमूद गुन्ह्यामध्ये भोर तालुक्यातील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकूण १२ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आल्यानंतर मा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचे समोर हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी मंजूर केलेली असून गुन्हा तपासावर आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**रबाले (नवी मुंबई) येथील भूखंड सर्वे नं. ४४, ४५ व ४६ या ठिकाणी फ्लॅट देण्याचे आमिष
दाखवून मे. निता कंपनीने भाडेकरुंची केलेली फसवणूक**

(३६) ८४२८९ (२१-०४-२०१७). श्री.संजय कदम (दापोली) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) रबाले (नवी मुंबई) येथील भूखंड सर्वे नं. ४४, ४५ व ४६ या चाळीच्या ठिकाणी बिल्डिंग बांधून त्यामध्ये फ्लॉट देण्याचे आमिष दाखवून मे. निता कंपनीचे विकासक महेंद्र शां. चव्हाण व त्यांची पत्नी तसेच इतर साथीदारांनी मिळून गरीब भाडेकरू यांचेकडून रु.३,५१,६५,१९० इतकी रक्कम घेवूनही अद्याप कोणतेही बांधकाम सदर ठिकाणी केले नाही, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर फसवणूकीबाबत विकासक व त्यांचे साथीदार यांचेविरुद्ध श्री.सचिन घाग यांनी रबाले पोलीस स्टेशन येथे दिनांक १८ नोव्हेंबर, २०१६ रोजी तक्रार अर्ज दिला असता पोलीसांनी त्यादिवशी अर्ज दाखल करून न घेता दिनांक १९ नोव्हेंबर, २०१६ रोजी अर्ज दाखल करून योग्य ती कलमे न लावल्यामुळे आरोपी जामिनावर सुटले आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत पोलीसांकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी विचारणा केली असता पोलीसांनी त्रोटक व असमाधानकारक उत्तरे दिली असून पोलीसांच्या वर्तनाचा व उक्त फसवणुकीचा सखोल तपास पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत करावा अशी मागणी लोकप्रतिनिधींनी मा.मुख्यमंत्री यांचेकडे दिनांक १९ जानेवारी, २०१७ रोजी वा त्या दरम्यान केली आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यानुसार कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०५-०२-२०१८) : (१) हे खरे आहे.

श्री.स्वामी समर्थ चाळ वेल्फेअर सोसायटी, तळवलीगाव रोड, सेक्टर २१, पो. घणसोली, नवी मुंबई मधील ९० सभासदांना चाळीचे रजिस्ट्रेशन करून इमारत बांधून देतो असे आमिष दाखवून सभासदांकडून एकूण रु.३,५१,८९,१९०/- इतकी रक्कम जमा करून कोणतेही बांधकाम न करता फसवणूक केली आहे.

(२) अंशतः खरे आहे,

सदर प्रकरणी मे.निता कंपनीचा विकासक महेंद्र शा.चव्हाण हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

या प्रकरणातील श्री.संजीव लक्ष्मण साळवी यास मा.उच्च न्यायालय, मुंबई यांनी जामीन मंजूर केला आहे.

तसेच सौ. निता महेंद्र चव्हाण हिचा शोध घेवून गुन्ह्यांच्या तपासकामाी अटक करून तिच्या विरुद्ध दोषारोपपत्र सादर करण्याची कारवाई करण्यात येत आहे.

(३) व (४) हे खरे आहे.

मुख्यमंत्री कार्यालयामार्फत दि.१५.३.२०१७ रोजी मागणी निवेदन विभागास प्राप्त झाले आहे. सदर निवेदनाच्या अनुषंगाने उचित कार्यवाहीकरण्याच्या सूचना पोलीस महासंचालक यांना दिल्या आहेत.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

हळदा (ता.ब्रम्हपूरी, जि.चंद्रपूर) येथील नागरीकांवर अमानुष लाठीचार्ज केल्याबाबत

(३७) ८४९४४ (०४-०९-२०१७). श्री.विजय वडेटीवार (ब्रम्हपूरी), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.सुनिल केदार (सावनेर), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.अमर काळे (आर्वी), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) हळदा (ता.ब्रम्हपूरी, जि.चंद्रपूर) येथे दिनांक १४ जून, २०१७ ला सकाळी ७ वाजेच्या दरम्यान नरभक्षक वाघाच्या हल्यात यशवंत चिमूरकर हा गंभीर जखमी झाला, या गंभीर घटनेची माहिती वनविभागाला देऊन सुध्दा वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल न झाल्यामुळे गावातील व परिसरातील नागरिक आक्रमक होऊन गावातील मुख्य रस्त्यावर चक्का जाम आंदोलन करून दोन गाड्यांची तोडफोड केली त्यामुळे गावकऱ्यांना नियंत्रित करण्यासाठी पोलीसांनी दंगानियंत्रक पथक बोलावून रात्र ८ ते ९ वाजताच्या दरम्यान अश्रुधूराच्या नळकांड्या फोडून अमानुष लाठीचार्ज केल्याने चार ते पाच गावकरी गंभीर जखमी झाल्याची माहिती दिनांक १५ जून, २०१७ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या परिसरात वाघाची दहशत मोठ्या प्रमाणात असून गत दोन महिन्यात वाघाच्या हल्यात चार व्यक्ती जखमी झाले तर अनेक पाळीव जनावरांना ठार केल्याची घटना घडल्यामुळे नागरिक आक्रमक झाले होते, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, निरपराध नागरिकांसाठी न्याय मागण्याकरीता आंदोलन केले असता पोलीसांनी ४९ निरपराध नागरिकांवर गुन्हे दाखल करून अटक केली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, या प्रकरणाची राज्य शासनाने चौकशी केली आहे काय व त्यात आढळून आले आहे,

(५) असल्यास, तदनुसार दोषींवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०९-०२-२०१८) : (१) हळदा, ता. ब्रम्हपूरी, जि. चंद्रपूर येथील एक शेतकरी वाघाच्या हल्ल्यात जखमी झाला. याची माहिती गावातील लोकांनी वनविभागाला दिली असता, क्षेत्र सहाय्यक, वनपरिक्षेत्र आवळगांव या त्यांच्या कर्मचाऱ्यासह हळदा येथे गेले. त्यावेळी गावातील लोकांनी आताच्या आता वाघाला पकडून मारून टाका असे म्हणत शासकीय वनरक्षकाचे बिट क्वार्टरमध्ये घुसून सामानाची व वॉल कम्पाऊंडचे नुकसान, तसेच शासकीय वाहनाची तोडफोड करून नुकसान केले. सदर घटनेची माहिती पोलीसांना मिळताच पोलीस तेथे पोहोचले व त्यांनी लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, लोकांनी पोलीसांचे न ऐकता रास्तारोको केला. त्यानंतर अधिक पोलीसांची कुमक व दंगा नियंत्रण पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनीसुध्दा जमावाला समजविण्याचा प्रयत्न केला. परंतु, जमाव अनियंत्रित होवून वाहनांवर दगडफेक करून वाहने पेटविण्याचा प्रयत्न करू लागला. त्यामुळे जमावाला पांगविण्यासाठी अश्रुधुराचा वापर केला. तरीसुध्दा जमाव नियंत्रणाबाहेर गेल्याने त्यांना पांगविण्यासाठी सौम्य लाठीचार्ज करण्यात आला.

(२) होय.

(३), (४) व (५) सदर घटनेबाबत पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी येथे अपराध क्र. ४७३/२०१७ भा.दं.वि. कलम १४३, १४४, १४५, १४७, १४८, १४९, ३५३, ३३२, ३३३, ३३६, ४४८, ४५१, ३५४(१)(ए), ४२७, ३४१, ३४२, २९४ सहकलम ३, ४ सार्वजनिक मालमत्ता नुकसान कायदा १९८४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर प्रकरणी ४९ आरोपींना अटक करून मा. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने त्यांना जामीनावर मुक्त केले आहे. प्रकरणाचा तपास सुरु आहे. तसेच ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन येथे अपराध क्र.४७४/२०१७ भा.दं.वि. कलम १४३, १४४, १४५, १४७, १४८, १४९, ३५३, ३४१, ३३२, ३३३, ३३६, ४२७ सहकलम ३, ४ सार्वजनिक मालमत्ता नुकसान कायदा १९८४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर प्रकरणी ५२ आरोपींना अटक करून मा. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने त्यांना जामीनावर मुक्त केले आहे. प्रकरणाचा तपास सुरु आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

डोलारी (ता.दारव्हा, जि.यवतमाळ) येथे राहणाऱ्या एकाच कुटुंबातील तीन शेतकऱ्यांनी पोलीसांच्या जाचाला कंटाळून विष प्राशन केल्याबाबत

(३८) ८५१५७ (०४-०९-२०१७). श्री.सुनिल प्रभू (दिंडोशी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) यवतमाळ येथील शेतीच्या ताब्यासंदर्भात पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी कुंदन गौतम, अशिष गौतम आणि उमेश गौतम या डोलारी (ता.दारव्हा, जि.यवतमाळ) येथे राहणाऱ्या एकाच कुटुंबातील तीन शेतकऱ्यांनी, अपर जिल्हाधिकारी यांच्या समक्ष विष प्राशन केल्याची घटना दिनांक २७ एप्रिल, २०१७ रोजी वा त्यासुमारास घडली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शेतीच्या ताब्यासंदर्भात दारव्हा पोलीस छळ करित असल्याची सदर तीनही शेतकऱ्यांनी अपर जिल्हाधिकारी यांना तक्रार केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदरहू घटनेची शासनाने चौकशी केली आहे काय,

(४) असल्यास, चौकशीचे निष्कर्ष काय आहेत व त्यानुसार शेतकऱ्यांचा छळ करणाऱ्या पोलीसांविरुद्ध कारवाई करून पीडित शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०८-०२-२०१८) : (१) अंशतः खरे.

(२) होय.

(३) होय.

(४) उपविभागीय दंडाधिकारी यवतमाळ यांनी दिलेल्या चौकशी अहवालानुसार कुठल्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या दबावामुळे किंवा त्रासामुळे सदर शेतकऱ्यांनी विष प्राशन केलेले

नाही. तसेच पिडित शेतकऱ्याला मा.मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून आर्थिक मदत देण्याच्या प्रस्तावावर पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईमध्ये वाढत असलेल्या अंमली पदार्थांच्या तस्करीबाबत

(३९) ८५६९९ (०४-०९-२०१७). अॅड.पराग अळवणी (विलेपार्ले), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), कॅप्टन आर.तमिल सेल्वन (सायन-कोळीवाडा), श्री.अमित साटम (अंधेरी पश्चिम), श्री.प्रशांत ठाकूर (पनवेल), श्रीमती मनिषा चौधरी (दहिसर), डॉ.भारती लव्हेकर (वर्सावा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई शहरामध्ये अंमली पदार्थांचे तस्कर दिवसाला एकुण रुपये २५ लाखांहून अधिक नशेचे पदार्थ आणत असल्याची गंभीर बाब निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मुंबई पोलीसांच्या अंमली पदार्थविरोधी विभागाने मागील वर्षभरात १ कोटी ८६ लाख रुपयांचे अंमली पदार्थ हस्तगत केले होते परंतु यावर्षी केवळ चारच महिन्यांत एकूण ५ कोटी ७४ लाख रुपयांहून अधिक अंमली पदार्थ हस्तगत केले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या प्रकरणी अटक केल्या जाणाऱ्या आरोपींमध्ये महाविद्यालयीन परिसरातील विशेषतः अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असल्याचे समजते, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी ऑनलाईन फार्मसी वा इंटरनेट फार्मसी हा नवा मार्ग विकसित झाला असून यामध्ये नायजेरियन नागरिकांचा हात असल्याचे समोर आले आहे, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, अशा प्रकारे अंमली पदार्थांच्या तस्करी करणाऱ्यांना प्रतिबंधित करण्यासाठी तसेच या अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या तरुणांना वेळीच या नशेतून बाहेर काढण्याकरिता शासनाने कोणत्या उपाययोजना केल्या आहेत वा करित आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०३-०२-२०१८) : (१) हे खरे नाही.

(२) मुंबई पोलीसांच्या अंमली पदार्थविरोधी कक्षाने सन २०१६ मध्ये २६८ किलो ६७० ग्रॅम किंमत रु. १,८६,२९,१४१/- चे अंमली पदार्थ जप्त केले आहेत.सन २०१७ मध्ये (दि.२५.०९.२०१७ रोजी पर्यंत) एकूण ३४५ किलो ५९२ ग्रॅम किंमत रु. ९,६२,७६,३००/- चे अंमली पदार्थ जप्त केले आहेत.

(३) व (४) अशी बाब निदर्शनास आलेली नाही.

(५) अंमली पदार्थांच्या तस्करी रोखण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी कक्ष, मुंबई यांचेकडून सतत कारवाई करण्यात येत आहे.

तसेच या अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या तरुणांना वेळीच नशेतून बाहेर काढण्याकरिता महाविद्यालयीन स्तरावर "ड्रगज फ्री कॅम्पस" हा उपक्रम राबवून जनजागृती

करण्यात येते. तसेच मुंबईतील १३ डी-अॅडाक्शन केंद्रामधून (हॉस्पिटल/एन.जी.ओ.) व्यसनाधीन इसमांवर/मुलांवर उपचार करण्यात येतात. तसेच तसेच सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्री, दहिहंडी अशा उत्सवाच्या वेळी अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या वतीने जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आले. तसेच २६ जून हा अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त २६ जून ते १ जुलै असा पंधरवडा साजरा करण्यात येतो. सदर पंधरवड्यादरम्यान पुढील प्रमाणे कार्यक्रम घेण्यात आले. अंमली पदार्थ व त्यांचे दुष्परिणाम याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देणे, फिल्म दाखविणे, माहिती, चर्चासत्र, हॅन्डबील वाटप व भिंती पोस्टर्सचे प्रदर्शन करणे. तसेच प्रचार फेऱ्या, मॅरिथॉन, मोहल्ला कमिटी, पब्लीक मिटींग असे कार्यक्रम घेण्यात येतात.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

मोताळा तालुक्यातील (जि.बुलढाणा) अवैध धंदे बंद करणेबाबत

(४०) ८६३०३ (०४-०९-२०१७). श्री.हर्षवर्धन सपकाळ (बुलढाणा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मोताळा तालुक्यातील (जि.बुलढाणा) अवैध धंदे बंद करणेबाबत स्थानिक नागरिकांनी पोलीस स्टेशन बोराखेडी ला (ता.मोताळा, जि.बुलढाणा) दिनांक २४ एप्रिल २०१७ रोजी वा त्या सुमारास निवेदन दिले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उपरोक्त निवेदनाच्या अनुषंगाने शासनाने चौकशी केली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीत काय निष्पन्न झाले व तदनुसार सदर तालुक्यातील अवैध धंदे बंद करणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०७-०२-२०१८) : (१) हे खरे आहे.

(२) व (३) सदर निवेदनाच्या अनुषंगाने पो. स्टे. प्रभारी अधिकारी, बोराखेडी यांनी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व बीट अंमलदार यांना गोपनीय माहिती काढून कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत आदेश दिले.

पोलीस स्टेशन बोराखेडी अंतर्गत अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करण्याचे उद्देशाने पो.स्टे.स्तरावर स्वतंत्र रेड पथक स्थापन करण्यात आले आहे. या रेड पथकाकडून गोपनीय माहिती काढून वेळो-वेळी छापे टाकून कारवाई करण्यात येत आहे.

पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करून गावागावांना भेटी देवून पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष यांना प्रत्यक्ष भेटून अवैध धंदे करणाऱ्या लोकांबाबत माहिती घेवून अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करण्याचे दृष्टीने कार्यवाही करण्यात येत आहे.

सन २०१७ मध्ये महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये १११ केसेस दाखल असून त्यात ११९ आरोपींना अटक करून ५,४४,६०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये १५ केसेस दाखल असून त्यात २० आरोपींना अटक करून २४,४५९ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

चोरुन लपून विनापरवाना देशी दारु विक्री व वाहतुक करणारे, हातभट्टी दारु गाळणारे असे अवैध धंदे करणारे १४ लोकांवर कलम ९३ मु.प्रो.का. प्रमाणे प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली आहे. तसेच ३ गुन्हेगारांविरुद्ध एपीडीए कायद्याप्रमाणे कार्यवाही होण्याच्या दृष्टीने प्रस्ताव तयार करून उप विभागीय अधिकारी, मलकापुर यांचेकडे मंजुरी करिता पाठविण्यात आले आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

शिर्डी (जि.अहमदनगर) विमानतळाचे काम प्रकल्पग्रस्तांनी बंद पाडल्याबाबत

(४१) ८९०८५ (१२-०८-२०१७). श्री.भाऊसाहेब कांबळे (श्रीरामपूर), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणामार्फत बांधण्यात येणाऱ्या शिर्डी (जि.अहमदनगर) विमानतळासाठी संपादित करण्यात आलेल्या ४०० हेक्टर जमिनीच्या मालकांनी तसेच काकडी गावच्या प्रकल्पग्रस्तांनी आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी दिनांक २७ एप्रिल, २०१७ रोजी विमानतळाचे बांधकाम बंद पाडले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांचे थोडक्यात स्वरूप काय आहे,

(३) असल्यास, सदर मागण्यांच्या पूर्ततेसाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२२-०२-२०१८) : (१) हे खरे नाही.

मौजे काकडी, ता.कोपरगाव येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी दि.२५.०४.२०१७ ते दि.२७.०४.२०१७ रोजी उपविभागीय अधिकारी, शिर्डी यांच्या कार्यालयासमोर उपोषण केले होते. सदर उपोषण दि.२७.०४.२०१७ रोजी मागे घेण्यात आले होते. तथापि, शिर्डी विमानतळाचे बांधकाम बंद पाडण्यात आल्याची घटना निदर्शनास आली नाही.

(२) व (३) सर्व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी पुनर्वसन पॅकेज, २००९ पासून कृषी मजुरी, प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांना नोकरीत सामावून घेणे, इ. मागण्यांबाबत दि.७.०७.२०१७ रोजी निवेदन दिले होते. शिर्डी विमानतळ प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी मंजूर करण्यात आलेल्या पुनर्वसन योजनेनुसार एकवेळेचे अर्थसहाय्य कृषी मजुरी, नोकरी ऐवजी रोख अनुदान, भूखंड वाटप व घरबांधणी अनुदान, प्रकल्पग्रस्त दाखले, इ. स्वरूपात लाभ प्रकल्पग्रस्तांना देण्यात आले आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

विदर्भातील युवकांना सरकारी व निमसरकारी नोकऱ्यांमध्ये टक्का वाढवून देण्याबाबत

(४२) ११४२० (०४-०९-२०१७). डॉ.आशिष देशमुख (काटोल) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) दिनांक २८ सप्टेंबर, १९५३ रोजी झालेल्या नागपूर करारानुसार विदर्भातील युवकांना २३ टक्के सरकारी व निमसरकारी नोकऱ्या देण्याचा करार झाला होता, त्यामध्ये मा.मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सदर करारापेक्षा कांकणभर अधिकच मदत देण्यात येईल असे ठोस आश्वासन दिले होते, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, नागपूर कराराचे कधीही पालन झाले नसून २३ टक्के ऐवजी २-३-४ टक्के सरकारी व निमसरकारी नोकऱ्या विदर्भातील युवकांच्या वाटेला आल्या असल्यामुळे गत ६० वर्षांपासून सुमारे ४ लाख नोकऱ्यांचा अनुशेष निर्माण झाला असल्याने सन २०११ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष डॉ. सुधीर ठाकरे यांनी राज्यपालांना पत्र लिहून सदर वस्तुस्थिती लक्षात आणून दिली, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, नागपूर व अमरावती मुंबई पुणेच्या धर्तीवर यशदा व एम.आय.सी. यासारख्या संस्था उभारणे, विदर्भातील ११ जिल्ह्यात एम.पी.एस.सी. ट्रेनिंग सेंटर तयार करून ज्यात रिडिंग रूम, अद्यावत लायब्ररी, कॉम्प्युटर, नेट व शिक्षकांचे विषयवार शिकवणी वर्ग व्हावेत, या सर्व आवश्यक बाबी लक्षात घेता शासनाकडून विदर्भातील युवकांना सरकारी व निमसरकारी नोकऱ्यांमध्ये टक्का वाढवून देण्याबाबत कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०५-०२-२०१८) : (१) या संदर्भातील उपलब्ध अभिलेखानुसार तत्कालीन मा. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी अशा स्वरूपाचे ठोस आश्वासन दिल्याचे आढळून येत नाही.

(२) डॉ. सुधीर ठाकरे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे तत्कालीन अध्यक्ष यांनी सन २०१४ मध्ये विदर्भातील तसेच कोकणातील उमेदवार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये अन्य महसूली विभागाच्या तुलनेत कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याची बाब मा. राज्यपाल महोदय यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.

(३) व (४) राज्य शासकीय कार्यालय व राज्य शासन नियंत्रित उपक्रमामधील नोकर भरतीत विदर्भ, मराठवाडा व उर्वरीत महाराष्ट्र या तीनही विभागांना लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधीत्व प्राप्त झाले आहे किंवा कसे, याबाबत अभ्यास करून उपाययोजना सुचविण्यासाठी मा. मंत्री, वित्त यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमिती दि. १५/१०/२०१५ च्या शासन निर्णयान्वये गठीत करण्यात आली असून या समितीचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.

महाराष्ट्र-सीमाप्रश्नाबाबत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विविध मागण्यांबाबत

(४३) १५४६३ (०६-०१-२०१८). श्री.जितेंद्र आव्हाड (मुंबा कळवा), श्री.अजित पवार (बारामती), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.किसन कथोरे (मुरबाड), श्री.संदीप नाईक (ऐरोली), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.वैभव पिचड (अकोले), श्री.राणाजगजीतसिंह पाटील (उस्मानाबाद), श्रीमती दिपिका चव्हाण (बागलाण), श्रीमती देवयानी फरांदे (नाशिक मध्य), डॉ.बालाजी किणीकर (अंबरनाथ) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सोडविणे, सीमाभाग केंद्रशासित करावा इ. मागण्या महाराष्ट्र एकीकरण समितीने मा.मुख्यमंत्री, मा.सीमाप्रश्न समन्वयमंत्री यांचेकडे दिनांक २१ ऑगस्ट, २०१७ रोजी वा त्यासुमारास तसेच वारंवार मागणी केलेली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रश्नी महाराष्ट्र एकीकरण समितीने केलेल्या मागण्यांचे थोडक्यात स्वरूप काय आहे व त्यानुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) तसेच सीमाभागातील नागरीकांना न्याय मिळवून देण्यासंदर्भात अद्यापपर्यंत कोणता पाठपुरावा केला वा करण्यात येत आहे

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०८-०२-२०१८) : (१) हे खरे नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) (अ) महाराष्ट्र - कर्नाटक सीमा प्रश्न सोडविण्यासाठी मा.मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आली आहे.

(ब) सीमा प्रश्न सामंजस्याने सोडविण्यासाठी केंद्र शासन व कर्नाटक शासन यांच्याशी विविध पातळीवरून निकराचे प्रयत्न करूनही यश न आल्याने उच्चाधिकार समितीच्या शिफारसीनुसार महाराष्ट्र शासनाने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १३१ (ब) अन्वये मा.सर्वोच्च न्यायालयात दावा क्र.४/२००४ दाखल केला आहे.

(क) सदर न्यायिक प्रकरणात सल्ला देण्यासाठी प्रा.एन.डी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञ समिती स्थापन करण्यात आली आहे.

(ड) सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेसंदर्भात दाव्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत वादग्रस्त सीमाभाग केंद्रशासित वा सर्वोच्च न्यायालयास योग्य वाटेल ती यंत्रणा (कोर्ट कमिशन) कार्यरत करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयास शासनाच्या वतीने दि.२६/०४/२००६ रोजी I.A.No.४/२००५ दाखल केला होता. त्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दि.२५/१०/२००७ रोजी पुढीलप्रमाणे आदेश दिले. "दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकले. अर्ज बंद करण्यात आला."

(ई) दि.१२/०९/२०१४ च्या आदेशाने मा.सर्वोच्च न्यायालयाने दाव्यातील साक्षीपुरावे तपासण्यासाठी कोर्ट कमिशनरची नियुक्ती केली आहे.

(इ) मा.सर्वोच्च न्यायालयातील दाखल दावा क्र.४/२००४ मध्ये महाराष्ट्र राज्याची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी ८ अनुभवी व निष्णात वकीलांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

- (३) सीमा प्रश्नाचा प्रभावी पाठपुरावा करून विषयाला चालना देण्यासाठी श्री.चंद्रकांत (दादा) बच्चू पाटील, मा.मंत्री, महसूल, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) यांची "समन्वयक मंत्री" म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे
सद्यःस्थितीत सदर प्रश्न न्यायप्रविष्ट आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्य शासनाच्या मालकीच्या डॉफिन या हेलिकॉप्टरबाबत

(४४) ९५९३९ (०६-०१-२०१८). श्री.बाळासाहेब थोरात (संगमनेर), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्य शासनाच्या मालकीच्या डॉफिन या हेलिकॉप्टरच्या देखभाल व दुरुस्तीसाठी येणारा खर्च व दुरुस्तीनंतरची हेलिकॉप्टरची अल्प उपयुक्तता पाहता हे हेलिकॉप्टर विकायचे किंवा नवे घ्यायचे याबाबतचा निर्णय दिनांक १२ सप्टेंबर, २०१७ रोजी वा त्यासुमारास मंत्रीमंडळात घेण्यात आला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने कशा पध्दतीच्या निविदा काढण्याचे ठरविले आहे,

(३) अद्याप, कोणतीच कार्यवाही करण्यात आली नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२९-०१-२०१८) : (१) होय.

(२) राज्य मंत्रीमंडळाने हे हेलिकॉप्टर राज्यातील शैक्षणिक संस्थेला अभ्यास प्रयोजनासाठी विनामुल्य देण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे निविदा काढण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

(३) त्यानुसार राज्यातील ज्या शासकीय शैक्षणिक संस्थेमध्ये एरोनॉटिकल इंजिनियरींग हा विषय शिकविण्यात येतो, अशा शैक्षणिक संस्थेमधील विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होण्याच्या दृष्टीने हे हेलिकॉप्टर बहाल करण्याच्या अनुषंगाने कोणत्या शासकीय संस्था इच्छूक आहेत, याबाबतची माहिती उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्याकडून मागविण्यात आली आहे.

मालाड पूर्व (मुंबई) रहेजा संकुल व परिसरामध्ये अनधिकृत, अवजड वाहनांच्या पार्किंग व वाहतुकीमुळे स्थानिक रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याबाबत

(४५) ९६०७३ (०६-०१-२०१८). श्री.अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मालाड पूर्व (मुंबई) रहेजा संकुल व परिसरामध्ये अनधिकृत, अवजड वाहनांच्या पार्किंग व वाहतुकीमुळे स्थानिक रहिवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याचे व याबाबतच्या प्रशासनाकडे वारंवार तक्रारी दाखल केल्याचे माहे सप्टेंबर, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, अनधिकृत पार्किंगमुळे वाहनांच्या आडोशाला गर्दुल्ले व समाज विघातक लोक आसरा घेत असल्यामुळे महिला व लहान मुले यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदरहु अनधिकृत पार्किंग वाहनांवर कारवाई करून कायमचे निर्बंध बसण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०२-०२-२०१८) : (१) हे खरे आहे.

(२) व (३) रहिवाशांकडून प्राप्त निवेदनांच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक, दिंडोशी पोलीस ठाणे, प्रभारी पोलीस निरीक्षक, दिंडोशी वाहतूक विभाग व स्थानिक रहिवाशी यांची दिनांक २२.०८.२०१७ रोजी संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानुसार परिसरातील अनधिकृत पार्किंग केलेली वाहने व अवजड वाहनांवर दिनांक २३.०८.२०१७ पासून १५ कारवाया करण्यात आलेल्या आहेत.

अनधिकृत पार्किंगमुळे वाहनांच्या आडोशाला गर्दुल्ले व समाजविघातक लोक आसरा घेत असल्यामुळे महिला व लहान मुले यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असल्याबाबतच्या तक्रारी दिंडोशी वाहतूक विभागास प्राप्त नाहीत. सदर ठिकाणी अनधिकृतरित्या पार्किंग केलेल्या वाहनांवर कायमचे निर्बंध घालण्यासाठी रहेजा संकुल परिसरातील प्रभावीत रस्ते अवजड वाहनांसाठी "नो-पार्किंग" करण्याचे नियोजित आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील बंदरांच्या आधुनिकीकरणाबाबत

(४६) १७०२४ (०३-०१-२०१८). श्री.मंगेश कुडाळकर (कुर्ला), श्री.मनोहर भोईर (उरण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) केंद्र शासनाच्या " सागरमाला " या कार्यक्रमाला राज्य मंत्रीमंडळाने माहे सप्टेंबर, २०१७ मध्ये वा त्यादरम्यान मान्यता दिली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, देशाच्या किनारपट्टी लगतच्या भागाचा सर्वकष विकास करण्यासाठी केंद्र शासनाने सागरमाला या महत्वाकांशी कार्यक्रमांतर्गत राज्यातील बंदराचे आधुनिकीकरण करणे, जागतीक दर्जाच्या नवीन बंदरांची निर्मिती, आंतरदेशीय जलमार्गाचा विकास, रस्ते व रेल्वेव्दारे बंदर जोडणे, सामाजिक घटकांचा विकास इत्यादी प्रकल्पांची कामे या कार्यक्रमाशी सुसंगत असलेल्या बंदरे, उद्योग, पर्यटन, कौशल्य विकास, सार्वजनिक बांधकाम, पर्यावरण, ग्रामविकास व मत्स्यव्यवसाय विभागांच्या राज्यातील प्रकल्पांसाठी राज्य शासन ५० टक्के निधी उपलब्ध करणार आहे, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, राज्यातील किनारपट्टी लगतच्या कोणकोणत्या बंदरांचा व जेटींचा समावेश करण्यात आला आहे,

(४) असल्यास, सदर बंदर व जेटीच्या विकास कामांच्या आराखड्याचे स्वरूप काय आहे व यासाठी किती कालावधी अपेक्षित आहे तसेच याबाबत अद्यापर्यंत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०८-०२-२०१८) : (१) हे खरे आहे.

(२) हे खरे आहे.

(३) व (४) सागरमाला अंतर्गत मनोरी, गोरार्ड, वसई, भाईंदर, नारिंगी, खारवाडेश्वरी, घोडबंदर, मार्वे या रो-रो जेटीकडे टर्मिनल इमारत, गाळ उपसणी व वाहनतळ उभारणे पद्मदुर्ग, उंदेरी, बोलापूर, भाट्ये, दुर्गाडी, वेलदूर, सुवर्णदुर्ग, दिवेआगर, काशिद, गुहागर, चिवला येथे पर्यटन जेटी बांधणे व देवबाग, कर्ली, देवीचापाडा, कांचनगाव, गायमुख, बाळकुम, कोळशेत, अर्नाळा येथे प्रवासी जेटी बांधणे या कामाचा समावेश करण्यात आला असून सदर कामे ही मंजूरीच्या विविध टप्प्यावर आहेत.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

हिंगोली जिल्ह्यात बनावट नोटा चलनात असल्याबाबत

(४७) १७०४४ (०६-०१-२०१८). डॉ.मिलिंद माने (नागपूर उत्तर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) हिंगोली शहरात माहे सप्टेंबर २०१७ मध्ये वा त्यादरम्यान बनावट नोटा चलनात आल्याची बाब निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, बनावट नोटा जप्त केल्याचा गुन्हा दिनांक १८ ऑगस्ट, २०१७ रोजी वा त्यासुमारास हिंगोलीतील संबंधित पोलीस स्टेशनला दाखल केलेला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, बनावट नोटा प्रकरणात वापरण्यात आलेली स्वीफ्ट डिझायर वाहन मालकाची गृहविभागाने चौकशी केली आहे काय,

(४) असल्यास, गृहविभागाने सदर प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२१-०२-२०१८) : (१) होय, हे खरे आहे.

सदरच्या बनावट नोटा वाशिमकडून हिंगोलीकडे घेवून येताना गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीतांची स्विफ्ट डिझायर गाडी दिनांक १७.०८.२०१७ रोजी हिंगोली शहरात पकडण्यात आली आहे.

(२) होय.

सदर प्रकरणी दि.१८.०८.२०१७ रोजी पोलीस स्टेशन, हिंगोली शहर गुर.नं. ४८९/२०१७ भा.दं.वि. कलम ४२०, ४८९ अ, ब, क, ड, ई प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

(३) होय.

गुन्ह्यात वापरलेल्या स्विफ्ट डिझायर गाडी क्र. एम.एच.३१ सी.ए.३९०० ही गाडी सय्यद महेमुद सय्यद मकसुद कादरी यांचे मालकीची असल्याचे व त्याने आणि त्यांचे साथीदारांनी सदरची गाडी गुन्हा करण्यासाठी वापरल्याचे निष्पन्न झाले असून सदर गाडी जप्त करण्यात आली आहे.

(४) सदर गुन्ह्यात सर्व ४ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून एकूण ४,५७,०३०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

उक्त गुन्ह्यातील आरोपींविरुद्ध दि.०२/१०/२०१७ रोजी मा.न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून सदरचा गुन्हा न्यायप्रविष्ट आहे.

(५) विलंब झालेला नाही.

लासंबा (ता.जि.हिंगोली) पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सांडस येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या परिसरात दारू विक्री होत असल्याबाबत

(४८) ९७२८८ (०६-०१-२०१८). श्री.तानाजी मुटकुले (हिंगोली) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) लासंबा (ता.जि.हिंगोली) पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सांडस येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या समोरील घरातून सर्रासपणे दारू विक्री होत असल्याचे माहे जुलै, २०१७ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याच शालेय परिसरात दारू विक्रीबरोबर जुगारही चालविला जातो शिवाय शाळेच्या जागेवर अतिक्रमणही झालेले असल्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, त्यामुळे कार्यरत असलेल्या शिक्षक व विद्यार्थ्यांवर विपरीत परीणाम होत असून त्यांच्यामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे,

(५) असल्यास, चौकशीचे निष्कर्ष काय आहेत व तदनुसार याबाबत कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२२-०२-२०१८) : (१) होय, या प्रकरणी प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने पोलीसांनी छापा टाकून आरोपीच्या ताब्यातून विनापरवाना विक्री करीत असलेल्या १२ देशी दारूच्या बॉटल हस्तगत करून आरोपीविरुद्ध दि.१५/०७/२०१७ रोजी पोलीस स्टेशन बासंबा येथे गु.रं.नं.९२/२०१७ कलम ६५ (ख)(ड) मप्रोका प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(२) व (३) हे खरे नाही.

सदरबाबत शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्याकडून कोणत्याही प्रकारची तक्रार प्राप्त नाही.

(४) व (५) सदर भागात अवैध दारू विक्री करणारे इसमाविरुद्ध वेळोवेळी कार्यवाही करून पोलीस स्टेशन, बासंबा येथे २ गुन्हे दाखल असून त्यामध्ये २ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून एकूण ११००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

जिल्हाभारत Operation Crack Down सारख्या मोहिमा राबवून अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कार्यवाही करण्यात येते. तसेच, म.प्रो.का कलम ९३ प्रमाणे प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आलेली आहे.

(६) विलंब झालेला नाही.

नांदेड जिल्ह्यातील पोलीस पाटीलांची ५३८ ठिकाणची रिक्त पदे भरण्याबाबत

(४९) ९९३७४ (०६-०१-२०१८). श्रीमती अमिता चव्हाण (भोकर), श्री.डी.पी.सावंत (नांदेड उत्तर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नांदेड जिल्ह्यात सन २०११ मध्ये पोलीस पाटील भरती प्रक्रिया राबवून २४९ रिक्त पदे भरण्यात आली होती सध्या स्थितीत मंजूर १६०९ पैकी १०७१ पोलीस पाटील कार्यरत असून अद्यापही ५३८ ठिकाणची पदे रिक्त असल्याचे दिनांक माहे सप्टेंबर, २०१७ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त रिक्त पदांसाठी संबंधित उपविभागीय कार्यालयातील पोलीस पाटील कार्यालयातील पोलीस पाटील पदाची बिंदुनामावली अद्यावत करून सामाजिक आरक्षण निश्चित करून आरक्षण सोडत घेण्यात आली परंतु सदर भरती प्रक्रिया रेंगाळली असून अद्यापपर्यंत लेखी परिक्षा घेण्यात आलेली नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, गावातील सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्यासाठी सदरहू रिक्त पदे भरणे आवश्यक असल्यामुळे सदरहू पदे भरण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२०-०२-२०१८) : (१) नांदेड जिल्ह्यात पोलीस पाटीलांची एकूण १,६५० पदे मंजूर असून ४६६ पदे रिक्त आहेत.

(२) व (३) सर्व उपविभागीय कार्यालयातील पोलीस पाटील पदांची बिंदुनामावली अद्यावत करून सामाजिक आरक्षण निश्चित करण्यात आले आहे व भरतीची प्रक्रिया सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मंगळवेढा शहरात (ता.मंगळवेढा, जि.सोलापूर) एकाच रात्रीत ३ दुकाने चोरांनी फोडल्याबाबत

(५०) १००४५७ (०६-०१-२०१८). श्री.भारत भालके (पंढरपूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

वि.स. ४१२ (३८)

- (१) मंगळवेढा (ता.मंगळवेढा, जि.सोलापूर) या शहरात एकाच रात्रीत ३ दुकाने चोरांनी फोडली असल्याची घटना दिनांक २४ ऑगस्ट, २०१७ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या चोरी प्रकरणी तपासामध्ये विलंब करणारे पोलीस कर्मचारी यांच्यावर कारवाई कारणेबाबत स्थानिक नागरिकांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचेकडे तक्रार केल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२१-०२-२०१८) : (१) होय.

हिवरगाव व बोराळे नाका, ता.मंगळवेढा येथील ३ दुकानातील शटर फोडून एकूण २३,०००/- रुपये अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याबाबत प्राप्त तक्रारीवरून मंगळवेढा पोलीस ठाणेस गु.र.नं. ३८३/२०१७ भा.दं.वि. कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे दि.२४/०८/२०१७ रोजी गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्याचा तपास चालु आहे.

- (२) हे खरे नाही.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.
- (४) विलंब झालेला नाही.

विधान भवन :
मुंबई.

डॉ. अनंत कळसे
प्रधान सचिव,
महाराष्ट्र विधानसभा.

शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई.